

महाराष्ट्र विकास सेवा गट-अ साठी ३० व महाराष्ट्र
विकास सेवा गट-ब साठी ८ अशी एकूण ३८
अधिसंख्य पदे निर्माण करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

ग्राम विकास व जलसंधारण विभाग

शासन निर्णय, क्रमांक: मविसे १०/२००९/प्र.क्र.२०७/आस्था-३

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२

दिनांक :- ८ फेब्रुवारी, २०१०.

शासन निर्णय:-


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या नेमणुका करण्याकरीता महाराष्ट्र विकास सेवा गट-अ या संवर्गाची ३० अधिसंख्य पदे (वेतनश्रेणी रुपये १५६०० ते ३९१०० + ग्रेड वेतन रुपये ५४०० + इतर भत्ते) आणि महाराष्ट्र विकास सेवा गट-ब या संवर्गाची ८ अधिसंख्य पदे (वेतनश्रेणी रुपये ९३०० ते ३४८०० + ग्रेड वेतन रुपये ४४०० + इतर भत्ते) दिनांक १ जानेवारी, २०१० पासून १० महिन्यांच्या कालावधीकरीता निर्माण करण्याकरीता शासन मंजूरी देत आहे. संबंधित परिविक्षाधीन अधिका-यांच्या नेमणुका संबंधीचे आदेश स्वतंत्ररित्या काढण्यात येतील.

२. महाराष्ट्र विकास सेवा गट-अ व गट-ब च्या वरील ३८ परिविक्षाधीन पदांवरील दिनांक १.०१.२०१० ते ३१.१०.२०१० या कालावधीचा खर्च "२०५३-जिल्हा प्रशासन, ०९३- जिल्हा आस्थापना(३) प्रकल्प गट मुख्यालय, गट विकास अधिकारी (राज्यक्षेत्र) (२०५३०७०७) " या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा.

३. हे आदेश वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक :५९१/०९/ वित्तीय सुधारणा दि.२९.९.२००९ आणि उच्चस्तरीय सचिव समितीच्या दिनांक-२९ डिसेंबर, २००९ रोजी झालेल्या बैठकीच्या कार्यवृत्तातील प्रस्ताव क्र.१४ अन्वये (क्र.पदनि १००९/ प्र.क्र.१०३/ २०९९/ वित्तीय सुधारणा-१, दिनांक ५.०१.२०१०) दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संगणक सांकेतांक २०१००२०८२०१०३८००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,


(सरिता बांदेकर-देशमुख)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

सर्व विभागीय आयुक्त

सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी

सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी

सर्व कोषागार अधिकारी

महालेखपाल, महाराष्ट्र-१ मुंबई / २ नागपूर

मुख्य लेख परीक्षक, स्थानिक निधी लेखा, नवी मुंबई

उपमुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण/नाशिक/पुणे / औरंगाबाद / अमरावती व नागपूर

वित्त विभाग (अर्थसंकल्प ३, १६ व व्यय -१५) वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई

कार्यासन क्रमांक, वित्त -१, वित्त-९ ग्राम विकास व जलसंधारण विभाग

निवड नस्ती (का.क्र.आस्था-३) ग्राम विकास व जलसंधारण विभाग